

खरवस



साहित्य :

१ कॅन स्वीटन्ड कंडेन्सड मिल्क (१४ oz)

कंडेन्सड मिल्कच्या २.५ पट दूध

३ अंडी

वेलची व केशर

कृती :

अंडी मिक्सरमध्ये एकत्र मिसळावी. त्यांत कंडेन्सड मिल्क व दूधही मिसळावे.

त्यात वेलची व केशर घालावे.

कूकरमध्ये (शिटी न लावता) ३० मिनिटे शिजवावे.

Room temperature ला आल्यावर फ्रिजमध्ये ठेवावे.

पूर्ण थंडगार होऊ द्यावे. (सकाळी केल्यास रात्री खावे किंवा रात्री केल्यास दुसऱ्या दिवशी खावे.)

- निशा रेगे